

राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेकडून
आरआयडीएफ -३० अंतर्गत जलसंपदा विभागाच्या
५ जलसिंचन प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेले
रु.१२४९.२४ कोटी कर्ज मंजूरीबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक :- नाबार्ड-२०२४/प्र.क्र.८०/अर्थबळ

मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २०.१२.२०२४

वाचा :- महाव्यवस्थापक, राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक, पुणे यांचे मंजूरी पत्र क्र.एनबी/
एमआरओ/ एसपीडी/६०१७४/RIDF-१२१ (A)/आरआयडीएफ-XXX(महाराष्ट्र)/
२०८-एससीबी/२०२४-२५, दि. ०१/१०/२०२४.

प्रस्तावना :-

संदर्भाधीन पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्ट-१ मध्ये नमूद असलेले जलसंपदा विभागाचे ५ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरिता राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) महाराष्ट्र शासनास ग्रामीण पायाभूत विकास निधी टप्पा- ३० (आरआयडीएफ-XXX) अंतर्गत वरील वाचा येथे नमूद केलेल्या मंजूरी पत्रान्वये एकूण रु.१२४९.२४ कोटी (रुपये एक हजार दोनशे एकोणपन्नास कोटी चोवीस लक्ष फक्त) कर्ज मंजूर केले आहे. सदर कर्ज स्विकृत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :-

(अ) शासनाने या संदर्भात खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-

(१) नाबार्डने आरआयडीएफ-३० अंतर्गत जलसंपदा विभागाचे ५ प्रकल्प पूर्ण करण्याकरिता मंजूर केलेल्या योजनेसाठी रु.१२४९.२४ कोटी (रुपये एक हजार दोनशे एकोणपन्नास कोटी चोवीस लक्ष फक्त) रकमेचे कर्ज स्विकृत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

(२) सदर कर्ज उर्ध्व प्रवरा (निळवंडे-२), वर्धा बॅरेज (हदगाव एलआयएस), बोर्डी नाला, पांढरी व शिरपूर (एलआयएस) ह्या ५ प्रकल्पांची कामे दि. ३१.३.२०२८पर्यंत पूर्ण करण्याकरिता उपलब्ध राहिल.

(३) नाबार्डकडून पुढील निदेश दिले जाईपर्यंत सदर कर्जावरील व्याज ५.२५ टक्के दराने कॅलेंडर वर्षातील दर तीन महिन्याच्या कालावधीनंतर देय आहे.

(४) ज्या प्रकल्पांकरिता हे कर्ज मंजूर झाले आहे, त्या प्रकल्पांवर दिनांक ०१/०४/२०२४ नंतर प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या आधारे देय असणारी कर्जाची रक्कम नाबार्डकडून मंजूर केली जाईल. प्रत्येक वेळी काढण्यात येणारी (शेवटच्या हप्त्याखेरीज) कर्जाळू रक्कम ही रुपये एक लक्षच्या पटीत असेल आणि प्रत्येक मागणी ही रु.१० लक्ष पेक्षा कमी असणार नाही.

(५) प्रत्येक वेळी काढण्यात येणारी कर्जाची रक्कम ही कर्ज परतफेडीकरिता स्वतंत्र कर्ज आहे असे समजले जाईल. प्रत्येक वेळी काढण्यात येणा-या कर्जाची परतफेड सात वर्षांच्या आत पाच समान वार्षिक हप्त्यात करावयाची आहे. या सात वर्षांच्या कालावधीमध्ये सुरुवातीचा दोन वर्षांचा सवलतीचा कालावधी (ग्रेस पिरिअड) समाविष्ट आहे.

(६) नाबार्डच्या मंजूरी आदेशानुसार प्रकल्प पूर्ण करण्याकरिता शासनाचा सहभाग अधिक नाबार्डकडून उपलब्ध होणारे कर्ज अशी एकूण आर्थिक तरतूद प्रथम शासनाकडून केली जाईल. त्यासाठी आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूद विहित वेळेत व विहित मार्गाने करावयाची दक्षता जलसंपदा विभागाने घ्यावी. प्रत्यक्ष खर्च झाल्यानंतर, नाबार्डकडून मिळणारी कर्जाची रक्कम प्रतिपूर्ती स्वरूपात घेण्यात येईल.

(७) नाबार्डने त्यांच्या दिनांक ०१/१०/२०२४ च्या पत्रात विहित केलेल्या अटी व शर्ती शासनाने मान्य केलेल्या आहेत, तसेच नाबार्डने केलेल्या सूचनांची नोंद शासनाने घेतली आहे. या कर्ज योजनेकरिता वित्त विभाग समन्वय विभाग म्हणून काम पाहील.

(८) शासन नाबार्डला प्रस्तुत कर्जावर सध्या ५.२५ टक्के प्रतिशत प्रतिवर्ष या दराने व्याज अदा करेल. व्याजदराबाबत जे काही निदेश नाबार्डकडून वेळोवेळी प्राप्त होतील त्यानुसार शासन नाबार्डला व्याज अदा करेल. व्याज दर तिमाही कालावधीकरिता एकूण कर्जाच्या शिल्लक रकमेवर देण्यात येईल. कॅलेंडर वर्षाच्या प्रत्येक तिमाहीनंतरच्या महिन्यातील पहिल्या तारखेस व्याज देय राहिल. जर व्याज थकीत राहिले तर थकीत दिनांकापासून त्यावर त्यावेळी अंमलात असलेल्या व्याजाच्या दराने व्याज देण्यात येईल.

(९) ज्या प्रकल्पांकरिता कर्ज मंजूर झाले आहे, अशा प्रकल्पांवर दि.०१/०४/२०२४ पासून प्रत्यक्ष केलेल्या खर्चाचे प्रतिपूर्ती स्वरूपातील मागणी अर्ज/ दावे नाबार्डकडे सादर करण्यात येतील.

(१०) कर्ज काढण्याच्या दिनांकापासून सुरुवातीची दोन वर्षे सवलतीचा कालावधी (ग्रेस पिरिअड) म्हणून समजण्यास नाबार्डने सवलत दिली आहे. या सवलतीच्या कालावधीमध्ये कर्जाची परतफेड न करण्याची मुभा नाबार्डने शासनास दिली आहे. ह्या सवलतीच्या कालावधीची सोय उपलब्ध करून घेण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी काढण्यात येणारी कर्जाक रक्कम हे एक स्वतंत्र कर्ज राहिल व कर्जाची परतफेड दोन वर्षांच्या सवलतीच्या कालावधीनंतर पाच वर्षांमध्ये समान हप्त्यात करण्यात येईल.

(११) नाबार्डकडून प्राप्त होणाऱ्या उपरोक्त कर्जाच्या समन्वयासाठी प्रशासकीय विभागस्तरावरील समन्वय अधिकारी म्हणून उपसचिव/सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची व क्षेत्रीय स्तरावरील समन्वय अधिकारी म्हणून मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, सिंचनसेवा भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. प्रशासकीय विभाग स्तरावरील व क्षेत्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंबंधी सर्व जबाबदारी संबंधित समन्वय अधिकारी यांची राहिल.

(१२) या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-१ मध्ये नमूद ५ जलसिंचन प्रकल्पांची कामे दि. ३१/०३/२०२८ पूर्वी पूर्ण करून, त्याबाबत काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जलसंपदा विभागाने नाबार्डला दि. ३०/०३/२०२८ पर्यंत सादर करणे बंधनकारक राहिल.

(ब) नाबार्डकडून मिळणा-या उपरोक्त कर्जाबाबत अनुसरावयाची अर्थसंकल्पीय लेखांकन पध्दती शासन निर्णय, क्रमांक-अर्थऊ-१०९७/प्र.क्र.३४/अर्थबळ, दिनांक २७/०३/१९९८ च्या जोडपत्रात दर्शविल्याप्रमाणे राहिल.

(क) (१) नाबार्डकडून आरआयडीएफ- XXX खाली जलसंपदा विभागाच्या प्रकल्पाकरिता मिळणाऱ्या कर्जाच्या बाबतीत "नोडल ऑफीसर" म्हणून सह संचालक, लेखा व कोषागारे, पुणे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. शासन निर्णय, क्रमांक-अर्थऊ-१०९५/ प्र.क्र.८४/अर्थबळ, दिनांक १२/०२/१९९६ मध्ये पृ.क्र.४ वर "(क)" पुढे नमूद केल्याप्रमाणेच नोडल ऑफीसरच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य राहतील.

(२) प्रस्तुत प्रकरणी परिचालन अग्रीम घेण्याकरिता शासन अनुमती असून, याबाबत समन्वय अधिकारी तथा सह संचालक, ले. व को. पुणे यांनी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी.

(३) कर्जाची परतफेड करणे व कर्जावरील व्याज प्रदान करणे याकरिता लागणाऱ्या रकमा संबंधित लेखाशिर्षाखालील तरतूदीतून काढण्याचे अधिकार सह संचालक, लेखा व कोषागारे, पुणे यांना प्रदान करण्यात येत आहेत. रकमा काढण्याच्या मंजूरी आदेशावर सही करण्याचे अधिकार "नोडल ऑफीसर" तथा सह संचालक, लेखा व कोषागारे, पुणे यांना अथवा ते ज्या अधिकाऱ्यास प्रदान करतील त्या अधिकाऱ्यास प्रदान करण्यात येत आहेत. नोडल ऑफीसरकरिता विहित केलेली कार्ये योग्यप्रकारे केली जात आहेत, यावर संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी देखरेख ठेवावी.

(ड) सदर शासन निर्णय नाबार्डच्या दि.०१.१०.२०२४ च्या पत्रानुसार व जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने काढण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२४१२२०१६३७४८४४०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुनिल शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव.
- २) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ३) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

- ७) सर्व सन्माननिय सदस्य विधानपरिषद/ विधानसभा महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य, विधानमंडळ, मुंबई.
- ८) मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव.
- ९) मा.उप मुख्यमंत्री (गृह/ वित्त) यांचे सचिव.
- १०) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ११) महालेखापाल, महाराष्ट्र- १/२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
- १२) महालेखापाल, महाराष्ट्र- १/२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
- १३) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानभवन सचिवालय, मुंबई, (५प्रती)
- १४) अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १५) वित्त विभाग (साउ /व्यय-१२ /ऋण व हमी नियंत्रण कक्ष), मंत्रालय, मुंबई.
- १६) कार्यासन अधिकारी-निवसं-१, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई--४०० ०३२.
- १७) संबंधित वित्तीय संस्था (विभागामार्फत).
- १८) निवडनस्ती/अर्थबळ

SR No. 111
RD XXXI (2024-25) - IRRIGATION PROJECTS - FINANCIALS, PHASING & BENEFIT DETAILS
STATE - MAHARASHTRA
Implementing Dept.: Water Resources Department (WRD), Govt. of Maharashtra

Sl. No.	Implementing Department	Name of Project	Type	Village	Block/ Taluka	District	CCA (Ha)	Total Financial Cost (Cr)	Ineligible Cost* (Cr)	Eligible Cost (Cr)	Expenditure incurred till March 2024 (Cr) (excluding ITP)	Balance Works Cost (Cr) (i.e. Cost 1)	RID Loan amount availed for the sanction under the present proposal (Cr) (excluding wherever incorporated)	RD XXXI Loan* (Financial Phasing)					State Govt. Contribution #	Remarks																	
														2024-25	2025-26	2026-27	2027-28	Total																			
(A) Major Irrigation Projects														15	16	17	18	19																			
1	Water Resources Department (WRD), Govt. of Maharashtra	Upper Pravara (Nilsaude - II) Major Irrigation Project	Major Irrigation Project	Nilsaude	Makhe	Mumbai	91279	57726.00	4786.00	47247.00	29442.28	23039.72	7837.48	23242.71	23124.71	1975.14	1975.14	1975.14	78375.68	30292.04		Proposed Works under RD XXXI: (A) Lining of LRF (Km 2 to 8K, including 3 Main Branch Canals) (B) Distribution network through PDS (under RRF - Km 1 to 8K LRF - Km 2 to 8K and Talgaon Branch Canal of LRF)															
2	Water Resources Department (WRD), Govt. of Maharashtra	Shirapur LIS Major Irrigation Project	Major Irrigation Project	Shirapur	Mahad	Solapur	16000	49416.64	4926.00	33446.64	3271.50	979.64	3993.50	1712.29	1712.29	0.00	0.00	0.00	39055.00	4926.00																	
Sub-Total (A)														26248.21	24084.21	15675.14	15675.14	82280.68																			
(B) Medium Irrigation Projects																																					
3	Water Resources Department (WRD), Govt. of Maharashtra	Baoli Nalla Medium Irrigation Project	Medium Irrigation Project	Borgasra Mahana	Chandur Bazar	Ahmednagar	4649	21566.00	3105.00	18461.00	4859.00	6648.00	6765.40	3332.79	3332.79	0.00	0.00	0.00	6795.40	3105.00																	
4	Water Resources Department (WRD), Govt. of Maharashtra	Pandharpur Medium Irrigation Project	Medium Irrigation Project	Pandharpur	Varad	Ahmednagar	9839	19922.00	996.00	18926.00	8783.79	1784.29	1784.29	3383.48	3383.48	698.86	698.86	0.00	17997.45	996.00																	
5	Water Resources Department (WRD), Govt. of Maharashtra	Wandha Barrage (Madgaon LIS) Medium Irrigation Project	Medium Irrigation Project	Madgaon	Bahadurganj	Yavatmal	6339	59392.00	4962.00	3232.00	34390.00	1826.00	1826.00	3592.30	3592.30	7429.37	7429.37	0.00	18644.97	4962.00																	
Sub-Total (B)														13137.00	14134.18	14375.46	14375.46	42643.62																			
GRAND TOTAL (A + B)														39385.21	38218.39	30049.60	30049.60	124924.30																			

** If the State Government is able to execute the project ahead of phasing, then the loan will be released accordingly.

Name of Project	# Share Govt. Contribution (Rs. Lakh)	Ineligible Cost* (ETP Cost)	Amount not sanctioned by Govt. for the present proposal	
			1	2
(A) Major Irrigation Projects				
Upper Pravara (Nilsaude - II) Major Irrigation Project	4786.00	4786.00	9114.64	9129.04
Shirapur LIS Major Irrigation Project	4926.00	4926.00	0.00	4926.00
Sub-Total (A)	9712.00	9712.00	9114.64	14055.04
(B) Medium Irrigation Projects				
Baoli Nalla Medium Irrigation Project	3105.00	3105.00	0.00	3105.00
Pandharpur Medium Irrigation Project	996.00	996.00	0.00	996.00
Wandha Barrage (Madgaon LIS) Medium Irrigation Project	4962.00	4962.00	0.00	4962.00
Sub-Total (B)	9063.00	9063.00	0.00	9063.00
GRAND TOTAL (A + B)	18775.00	18775.00	9114.64	23118.04

Name of Project	Employment Generation (No.)	Population Benefited (No.)	Likely Benefit Details	
			1	2
(A) Major Irrigation Projects				
Upper Pravara (Nilsaude - II) Major Irrigation Project	174	15066	182	17195
Shirapur LIS Major Irrigation Project	9	638	20684	20689
Sub-Total (A)	183	15704	20866	20884
(B) Medium Irrigation Projects				
Baoli Nalla Medium Irrigation Project	15	10328	16	10274
Pandharpur Medium Irrigation Project	38	2780	40	10360
Wandha Barrage (Madgaon LIS) Medium Irrigation Project	41	2966	16	3766
Sub-Total (B)	94	6874	72	14360
GRAND TOTAL (A + B)	277	23578	278	35244



199